

## राष्ट्रीय संशोधन परिषद

के.सी.ई.सोसायटीच्या आय.एम.आर. या व्यवस्थापनशास्त्र व संगणकशास्त्र शिक्षण देणा-या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील अग्रगण्य अशा संस्थेत दि 4 एप्रिल 2019 रोजी राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तकी शिक्षणासोबतच संशोधन क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याची माहिती समाजापुढे मांडण्यासाठी आयएमआरच्यावतीने दरवर्षी अशा परिषदेचे आयोजन करण्यात येते. व्यवस्थापनशास्त्र व संगणकशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींना त्यांचे ज्ञान, अनुभव आणि संशोधन समाजापुढे सादर करण्याची उत्तम संधी या संशोधन परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भविष्यात ह्या दोन्ही क्षेत्रात निर्माण होणा-या संधी आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी तसेच संशोधक विद्यार्थ्यांना एक दिशादर्शक म्हणून ह्या परिषदेचे व्यासपीठ उपयोगात येणार आहे.

सदर राष्ट्रीय संशोधन परिषदेत संशोधक आपले संशोधन कार्य सादर करतीलच पण त्याच बरोबरीने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीही उपस्थित असतील. ह्या मार्गदर्शनासाठी सुधांशू गुप्ता, सिनीयर असिस्टंट डायरेक्टर, ट्रेड फेअर फिक्की नवी दिल्ली, सीए जी. बी. मोदी, मोदी अॅण्ड अग्रवाल चार्टर्ड अकाउंटंट्स, प्रा. डॉ. एस. आर. कोल्हे विभागप्रमुख एमसीए केबीसीएनएमयू जळगांव, क्रिष्णा मोदी सीटीओ इन्वेस्टफिड, डॉ. संगिता चक्रवर्ती गोवा विद्यापीठ उपस्थित असतील.

संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी या परिषदेच्या आयोजनाला उत्तम प्रतिसाद देत आपले आजपर्यंत कुठेही प्रकाशित न झालेले संशोधन कार्य अहवाल या परिषदेत सादर करण्यासाठी पाठविले आहे. त्यांचे हे संशोधन कार्य परिषदेत सादर झाल्यानंतर रिसर्च जर्नी या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ४ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजता प्रा. पी. पी. माहुलीकर प्र. कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव यांच्या शुभहस्ते होणार आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार मा. श्री सुरेश चिरमाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही संशोधकांनी सहभाग नोंदविला आहे. इरबिल - इराक येथिल सिहान युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक यांनी आपला शोधनिबंध पाठविला आहे. तसेच हैद्राबाद, जयपूर, पूणे, मुंबई, नाशिक, अमरावती, लातूर आणि खान्देशातील संशोधकांचा यात समावेश आहे. ६० हून अधिक संशोधक यात सहभागी होतील. जिओग्राफीकल इन्फरमेशन सिस्टम, क्लाउड कांपटींग, आर्टीफिशल इंटेलिजंस, गूगल मॅप सर्चिंग यासारख्या संगणक क्षेत्रातील विषयांवर शोध निबंध प्राप्त झाले आहेत. व्यवस्थापनशास्त्रासंदर्भात बी2बी आणि बी2सी बिझनेस मॉडेलस्, गुडस् अॅण्ड सर्विस टॅक्स, परफार्मन्स मॅनेजमेंट सिस्टम, वर्क लाईफ बॅलन्स, इमोशनल् इन अॅंड वगैरे विविध विषयांवर शोध निबंध सादर होणार आहेत.

सदर राष्ट्रीय संशोधन परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमारजी बेंडाळे आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, संचालिका आयएमआर जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी संयोजिका, डॉ. वर्षा पाठक सचिव आणि आयोजन समिती सदस्य डॉ. विशाल संदानशिवे, प्रा. तनुजा फेगडे, प्रा. योगेश पाटील, डॉ. पराग नारखेडे, प्रा. अनिल मार्थी, प्रा. ममता दहाड, डॉ. श्वेता चोरडिया, प्रा. श्वेता फेगडे, प्रा. रंजना झिंजोरे प्रयत्नरत आहेत.